

प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठी मागणीपत्र

डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती

डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती या संस्थेमध्ये राज्य प्रशिक्षण धोरण २०११ नुसार राज्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत शासन सेवेतील अधिकारी वर्ग-२ व वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग/कार्या.१२-अ, मंत्रालय, मुंबई यांच्या दि. ११ मे, २०१५ मध्ये नमूद केलेली पदे भरण्याची कार्यपध्दती व प्रतिनियुक्तीने भरण्यात येणाऱ्या पदांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या विहित केल्या आहेत.

त्यास अनुसरून शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई या विभागाच्या अधिपत्याखालील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती या कार्यालयातील राज्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत खालील नमूद केलेली पदे शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे मधून प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अशा संवर्गात इच्छूक किंवा पात्र उमेदवार न मिळून आल्यास निम्न संवर्गात व श्रेणीमध्ये समकक्ष पदावरील पदोन्नतीसाठी विहित केलेली अर्हता व अनुभव पूर्ण करणाऱ्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचाही या पदावर प्रतिनियुक्तीसाठी विचार केला जाईल.

अ.क्र.	पदनाम	गट	पदांची संख्या	पदांची वेतनश्रेणी
१	संचालक वर्ग-१	अ	१	१५६००-३९१०० (ग्रेड पे-७६००) एस-२५-७८८००-२०९२००
२	निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१	अ	१	१५६००-३९१०० (ग्रेड पे -५०००) एस-१९-५५१००-१७५१००
३	सहायक प्राध्यापक वर्ग-१	अ	४	१५६००-३९१०० (ग्रेड पे-५०००) एस-१९-५५१००-१७५१००
	१ ग्राम-कृषी विकासाशी संबंधीत- १ पद			
	२ समाजकल्याण व आदिवासी विकास संबंधीत -१ पद			
	३ नागरी विकास संबंधीत -१ पद			
४ अभियांत्रिकी व आरोग्य सेवे संबंधीत- १ पद				
४	वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक वर्ग-३	क	१	९३००-३४८०० (ग्रेड पे ४२००) एस-१३-३५४००-११२४००
५	कार्यालयीन अधीक्षक/स्टेनो वर्ग-३	क	१	९३००-३४८०० (ग्रेड पे ४२००) एस-१३-३५४००-११२४००
६	ग्रंथपाल	क	१	५२००-२०२०० (ग्रेड पे २४००) एस-८-२५५००-८११००
	एकूण		९	

२. प्रतिनियुक्तीने नियुक्ती प्रथमतः तीन वर्षांच्या कालावधीसाठी राहिल, तदनंतर आवश्यकता विचारात घेऊन संबंधीत अधिकारी यांची इच्छुकता व प्रतिनियुक्तीने सेवा देणाऱ्या संवर्ग नियंत्रण प्राधिकार्याच्या संमतीने हा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत वाढविता येईल.

३. सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, सदर परिपत्रक त्यांच्या अधिपत्याखालील कार्यरत असलेल्या वर नमूद केलेल्या संवर्गातील सर्व अधिकारी यांच्या निदर्शनास आणण्यात यावे.

४. सदर पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी इच्छूक व पात्र अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात टंकलिखित करून त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फत निम्न स्वाक्षरीतांकडे दि.१७/०५/२०२६ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावे.

५. प्रतिनियुक्तीने नियुक्ती घेऊ इच्छिणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांनी ते सद्या शासन सेवेत असल्याबाबतचे त्यांच्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.

६. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग (कार्या-१२) , दि.१७.१२.२०१६ व समक्रमांक दि.१६.०२.२०१८ व साप्रवि/ (कार्या-१२-अ), दि.११.०५.२०१५ मधील निर्धारित तरतुदी, अटी व शर्तीनुसार प्रतिनियुक्तीने नियुक्ती देण्याबाबत अर्जाची तपासणी करण्यात येईल.

७. प्रशासकीय विभागांनी/संवर्ग नियंत्रक विभागांनी परिपूर्ण स्वरूपातील अर्ज त्यांचे आवश्यक प्रमाणपत्रांसह व संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांच्या मागील ५ वर्षांचे गोपनीय अहवालाच्या सत्यप्रतीसह या संस्थेकडे कोणत्याही परिस्थितीत दि.१७/०५/२०२६ पर्यंत पाठवावेत. विहित मूदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास अशा अधिकारी/कर्मचारी यांचा विचार केला जाणार नाही.

८. अंतिम दिनांकास प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र अर्जाबाबत प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल.

-सही-

संचालक

डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय
व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती.

परिशिष्ट-ड

प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अर्जदारांनी करावयाच्या अर्जाचा नमुना

१)	अधिकारी/कर्मचारी यांचे संपूर्ण नांव											
२)	ज्या पदासाठी अर्ज केला आहे ते पद व कार्यालयाचे नांव											
३)	सध्या धारण केलेले पद व पदस्थापनेचे ठिकाण											
४)	सध्या घेत असलेली वेतनश्रेणी											
५)	सध्या कार्यरत असलेल्या पदाचा संवर्ग नियंत्रक विभाग											
६)	भविष्य निर्वाह निधी /राष्ट्रीय निवृत्ती वेतन											
७)	जन्मदिनांक											
८)	अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास असलेले वय (वर्ष व महिने)											
९)	अधिकारी /कर्मचाऱ्यांनी घोषित केलेला स्वग्राम तालुका व जिल्हा											
१०)	प्रथम नियुक्तीचा दिनांक											
११)	सध्याच्या पदावरील नियुक्तीचा दिनांक											
१२)	सेवानिवृत्तीचा दिनांक (पहा शा.नि.दिनांक १७-१२-२०१६ मधील तरतूद ५ (ब) (६)											
१३)	सध्या धारण केलेले पद नियमित आहे किंवा तात्पुरते आहे, नियमित असल्यास नियमित दिनांक											
१४)	शैक्षणिक अर्हता व अनुभव											
१५)	मागासवर्गीय प्रवर्गात येत असल्यास, प्रवर्ग											
१६)	भ्रमणध्वनी क्रमांक											
१७)	आतापर्यंत केलेल्या सेवेचा तपशील (जागा कमी असल्यास स्वतंत्र विवरणपत्र जोडावे व त्यावर स्वतःची स्वाक्षरी करावी.)											
	<table border="1"> <thead> <tr> <th>कार्यालय/विभाग</th> <th>पद (संवर्ग) अथवा प्रतिनियुक्तीवर</th> <th>कालावधी</th> <th>वेतनश्रेणी</th> <th>कामाचे स्वरूप</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td></td> <td></td> <td>पासून</td> <td>पर्यंत</td> <td></td> </tr> </tbody> </table>	कार्यालय/विभाग	पद (संवर्ग) अथवा प्रतिनियुक्तीवर	कालावधी	वेतनश्रेणी	कामाचे स्वरूप			पासून	पर्यंत		
कार्यालय/विभाग	पद (संवर्ग) अथवा प्रतिनियुक्तीवर	कालावधी	वेतनश्रेणी	कामाचे स्वरूप								
		पासून	पर्यंत									
१८)	मागील ५ वर्षांच्या गोपनीय अहवालाच्या छायाप्रती (मूळ गोपनीय अहवाल पाठवू नयेत)											
१९)	मत्ता व दायित्व विवरणपत्र सादर केले आहे का ? (दि.३१.३.२०२५ रोजीचे)											
२०)	५०/५५ व्या वर्षी पुनर्विलोकन केले आहे का ? (लागू असल्यास)											
२१)	संबंधित कर्मचाऱ्याला यापूर्वी प्रतिनियुक्ती दिली असल्यास तपशील (पद, ठिकाण व कालावधी)	प्रतिनियुक्तीचा एकूण कालावधी -----वर्षे										
	<table border="1"> <thead> <tr> <th>दि.-----पासून</th> <th>पद</th> <th>प्रतिनियुक्तीचे ठिकाण (कार्यालय)</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>दि.-----पर्यंत</td> <td></td> <td></td> </tr> </tbody> </table>	दि.-----पासून	पद	प्रतिनियुक्तीचे ठिकाण (कार्यालय)	दि.-----पर्यंत							
दि.-----पासून	पद	प्रतिनियुक्तीचे ठिकाण (कार्यालय)										
दि.-----पर्यंत												
२२)	संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरणे सुरु अथवा प्रस्तावित आहे काय ?											
२३)	मागील प्रतिनियुक्तीवरून परत आल्याच्या दिनांकापासून ३ वर्षे पूर्ण झाली आहेत का ?											
२४)	प्रतिनियुक्तीकरिता विभागाची सहमती आहे किंवा कसे ?											

संपर्क तपशील :-

अ) पत्ता :

दुरध्वनी क्रमांक : -----

ई-मेल : -----

ब) कार्यालयीन पत्ता :

दुरध्वनी क्रमांक : -----

ई-मेल : -----

मी श्री/श्रीमती ----- असे प्रमाणिक करतो/करते की,
मी प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदाच्या मागणीपत्रातील तपशील वाचले असून पदासाठी विहित केलेल्या अर्हता
मी धारण करीत असल्याने सदर पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अर्ज सादर करीत आहे. अर्जात नमूद
केलेली माहिती खरी असून खोटी आढळून आल्यास माझा अर्ज नाकारला जाऊ शकतो याची मला जाणीव आहे.

सही

(नाव)

पदनाम -----